

July 9, 2024

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers
Bandra- Kurla Complex, Bandra (E),	Dalal Street,
Mumbai - 400 051	Mumbai- 400 001
NSE Symbol : ZEEMEDIA	Scrip Code : 532794

Kind Atten.	:	Manager – Corporate Relationship
Subject	:	Information regarding Postal Ballot Notice/ Remote E-Voting

Dear Sir / Madam,

This is to inform you that the Company, in terms of the requirement of applicable guideline/circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in respect of the proposed Postal Ballot of the Company, the Company has duly given a Public Notice by way of an advertisement specifying that the Postal Ballot of the Company will be done through E-Voting mechanism and the manner in which persons who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company and also specifying other requirements given in the said MCA Circular.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers viz. in English Newspaper - "Business Standard" and Marathi Newspaper - "Navshakti" on July 9, 2024.

rporal

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava Company Secretary & Compliance Office Membership No: A18577 Contact No.:+ 91-120-715 3000

Encl. as above

Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-9, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000 Regd. Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra, India | Phone: +91-22-71055001 Website: www.zeemedia.in | Email: zmcl@zeemedia.com | CIN: L92100MH1999PLC121506

News Channels in

TAKE TWO 15

PHOTO: SHUTTERSTOCK

COMING CLEAN ON NEET

As the Supreme Court begins to hear petitions on NEET-UG, here is a look at the ecosystem it has spawned, and the controversy

ASHISH TIWARI New Delhi, 8 July

or a year, Tathagat Awatar woke up at dawn and spent the next six hours confined to his room looking at his laptop screen. After a quick lunch, he would get back to his screen for another six to seven hours. The day ended with a brief chat with his parents, dinner, and bed. This routine did not do much for his social life, but it got him 720 out of 720 in the National Eligibility Cum Entrance Test (Undergraduate), or NEET-UG of 2024.

Awatar attributes his success to an edtech company in the country's burgeoning test-prep market. "I don't think I would have achieved this without them," he tells Business Standard.

On Monday, the Supreme Court started to hear petitions about alleged irregularities and paper leaks in this year's NEET-UG test, conducted on May 5. This concerns no less than 38 petitions. Rahul Gandhi, Leader of the Opposition in the new Lok Sabha, has been raising the issue and expressing concern for the aspirants.

Conducted by the National Testing Agency, an autonomous government body, NEET-UG is now the sole test for admissions to medical colleges in the country, marking a shift from a two-tier selection process to a common examination. Until NEET came into the picture, aspirants appeared in the All India Pre-Medical Test and multiple state-level exams.

In 2013, the apex court suspended NEET's implementation, reacting to petitions filed by private colleges which feared a loss of institutional autonomy. Later in 2016, it was restored after a five-judge Constitution Bench recalled the earlier verdict and allowed the government to implement the common test. From the endless lists of exam applications to running from one teacher to another for selective tutoring, medical preparations were an adventure until this centralised test came along.

There are 704 medical colleges in India, offering a combined 109,170 seats, according to the National Medical Commission, a statutory government body that regulates medical edu-

Ininhara Constation Play

cation in the country. The tally of Central, state government, private, and deemed colleges stands at 7, 382, 264, and 51, respectively. An estimated 2.4 million aspirants took the

industry usually grows around it. And so it has around NEET-UG, catering to the likes of Awatar, who seek their goal through test-preparation institutes. Allen Career Institute, Resonance, Bansal, Aakash, Career Point, Physics Wallah, and Unacademy are some of the big fish in the pond. And there are too many small fish to name.

Big fish, small fish

Take, for example, the Delhi-based Study Point, housed in a 20x20 feet room atop a noisy market in Laxmi Nagar, a bustling locality across the Yamuna in East Delhi. A five-minute stroll around the nearest Delhi Metro station will show you many such rooms housing coaching classes announced by hoardings and posters.

A year's NEET preparation at such an insti-tute would cost around ₹80,000 to ₹1 lakh. But there are discounts, packaged as "scholarships". Says a person from one of these institutes: "If the aspirant has scored well above 80 per cent in his class 12th, they would get a 25 per cent discount on the fees. And this can be negotiated further."

Apparently, there is market research and internal calculations deciding the quantum of discounts.

Albert P'Rayan, an industry expert, says NEET has led to the proliferation of several coaching institutes. Several schools tie up with coaching institutes to start an integrated programme. "These institutes favour the urban and rich. Institutes charge fees up to lakhs. And ultimately the whole debate boils down to affordability versus meritocracy," he says.

Ritika's (she does not want to divulge her second name) parents had to take a loan to pav her coaching fees. But with her current score. she fears that she might have to opt for a private college

The fear is genuine. A Bachelor of Medicine, Bachelor of Surgery (MBBS) degree from a pri-

NEET-UG this year. Wherever there is so much at stake, an



vate college in India would cost ₹70 lakh to ₹75 lakh, according to a data analysis by Careers360, an information provider on higher education. The same degree would cost around ₹6 lakh in a government college.

The cost factor

A 2023 report on the Indian Coaching Classes Market by Infinium Global Research LLP, a consultancy firm based in Pune, says that for numerous students and families, especially those with a low income, coaching expenses are prohibitive. Average preparation cost ranges from ₹70,000 to ₹2 lakh. The smaller, single-centre institutes are cheaper and dole out "scholarships".

"The exam prep market is very competitive, and in front of these giants we have no choice but to reduce the fees," says a person working with one of the smaller institutes.

According to Infinium, the coaching market was valued at ₹58,089 crore in 2021 and is expected to reach ₹1,79,527 crore by the end of this decade.

The firm projects the industry's growth at a compound annual growth rate of 14.07 per cent during 2023-30.

NEET's cut-off for medical seats hovering

around 20 per cent, as opposed to a general pass percentage of 35 per cent, raises its own issues.

This year, 1,316,268 students qualified for seats in medical colleges.

There are only 56,405 seats in central and government colleges. Those who do not get into these colleges, either join a private college or try again next year.

Not everyone can afford a seat this year in a private college, as seen in the fee structure mentioned earlier.

Maheshwer Peri, founder of Careers360, says this is what reservation for the rich looks like. Having more government seats could solve the problem.

Medical college admissions are based on the percentile calculated through the marks scored in the NEET, rather than the state board exams marks

S Anitha, daughter of a daily wager from Tamil Nadu, scored 98 per cent in her class 12th state board exams, but, due to a low score in the common medical exam, she could not secure an MBBS seat. She died by suicide in 2017, at the age of 17.

Not so smooth 704 medical colleges combined 109,170

in India offer a

government,

seats. Central, state

private, and deemed

college seats are 7,

382, 264, and 51,

respectively. 2.4

million aspirants

took the NEET-UG


Dravida Munnetra Kazhagam has been vocal against the exam since its inception. The party's Tamil publication, Murasoli, in an editorial earlier this year, said 26 aspirants had lost their lives due to NEET in Tamil Nadu alone.

Allegations of anomalies leakage of question papers, allocation of compensatory marks in the exam paper surfaced this

year. Many aspirants urged the government to conduct a retest. In an affidavit filed before the Supreme Court on Friday, the education ministry said holding fresh exams would not be rational. "In the absence of any proof of any large-scale breach of confidentiality in a pan-India examination, it would not be rational to scrap the entire examination and the results already declared," the affidavit said.

To be fair, the intention behind NEET was clean. The government was of the view that bringing in a common medical exam would provide a level playing field, put an end to capitation fees levied by private colleges, and funnel more than 40 exams into one.

Is it a	bout to	turn	a corner?	



(SARFAESI) Act 2002" Bank has appointed Shri .N K Patil, General Manager of Bank as Authorized Officer of Dr.B.B.Tanpure Sahakari Sakhar Karkhana Limited, Shrishivajinagar, Tal- Rahuri, Dist.

sanofi

SANOFI INDIA LIMITED Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072. Tel.: +91(22) 2803 2000 • Fax: +91(22) 2803 2939 Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794 Website: www.sanofiindialtd.com; Email: igrc.sil@sanofi.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that in compliance with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 11/2022 dated 28th December, 2022 and the latest one being General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and any other

ZEE MEDIA CORPORATION LIMITED Registered Office: 135, Continental Building, 2nd Floor,

Annie Besant Road, Worli, Mumbai, - 400018.

THE AHMEDNAGAR DISTRICT CENTRAL **CO-OPERATIVE BANK LIMITED, AHMEDNAGAR** Head Office :- Station Road, Ahmednagar - 414 001.Maharshtra State (Contracts Department) nt. Rahargorah, Jamshedpur-831016, Jharkhand Phone No.0241-2450652 to 54, 2451655 Email id :adccbank@ahmednagardccbank.com NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST Website :WWW.adccbanknagar.org The Tata Power Company Limited invites expression of interest from eligible vendors for the EXTENTION OF 4th RE TENDER NOTICE FOR LEASE MOVABLE AND IMMOVABLE PROPERTY Ref No

nagar

Tender Description 4th Re tender notice was published in daily Business Standard (All 3 years Contract for Operation & Maintenance Support services of CC24ASJOJO-0 editions) dated 27/06/2024 by The Ahmednagar District Central Co-D M Plant , Drinking water plant & Chemical unloading system in Operative Bank Ltd., Ahmednagar for inviting sealed tenders for leasing lojobera plant, Jamshedpur COOLING TOWER GEARBOX & MOTOR REPLACEMENT ALONG WITH BASE FRAME JOB AS PER THE REQUIRMENT the properties of Dr B. B. Tanpure Sahakari Sakhar Karkhana Limited, CC25AKTKPO-04 Shrishivajinagar, Tal- Rahuri, Dist. Ahmednagar. "Securitization and /SCHEDULED OVERHAULING TIME AT IEL, KALINGANAGAR. Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest

For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate nit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest

T

ΤΛΤΛ

TATA POWER

S.No.



Design, Engineering, Supply, Installation and Commissioning & testing of 210KWp Grid connected Roof Top Mono Crystalline Solar PV system with 5 years of Comprehensive Maintenance Contract (CMC) at Shakthi Building, Erragadda Hyderabad. Value of the works **₹.95,83,913**/- Scheduled Open & Closing Date 12.07.2024 at 17:00 Hrs & 08.08.2024 at 15:00 Hrs.

T.No.e-15/CE/O&M/KTPP/BMD-II/TGGENCO/2024-25

KTPP Procurement of Journal Head Liner Assembly and Seal Wear Ring suitable for XRP 1043 Bowl mill at Kakatiya Thermal Power Project, Chelpur, Jayashankar Bhupalpally Dist. Value of the works **₹.16,49,550/-** Scheduled Open & Closing Date: 04 07 2024 at 10:30 Hrs. & 22 07 2024 at 10:30 Hrs.

T.No.e-02/CE(C&C)/SE(C&C)/DE(C)/A3/TGGENCO/2024-25

RTS-B - Purchase, Collection & Removal of 10,000 MT of Coal Mill Rejects available at Ramagundam Thermal Station for the FY 2023-24 for a contract period of twelve (12) Months from the date of issue of orders on "As is where is basis" Inspection Starts & Closing Date: 10.07.2024 at 10:30 Hrs. & 20.07.2024 at 17:00 Hrs. Date of Auction: 21.08.2024 from 12:00 Hrs to 15:00 Hrs.

T.No.e-02/CE/Civil/Hydel&GS/TGGENCO/2024-25

Running and Maintenance of Canteen for the period from 01.08.2024 to 31.03.2025 at Shakthi Building, Erragadda, Hyderabad. Value of the works ₹.45,99,560/- Scheduled Open & Closing Date: 05.07.2024 at 17:00 Hrs & 12.07.2024 at 15:00 Hrs. or further Details: "www.tggenco.co.in, https://tender.telangana.gov.in, https://auction.telangana. DIPR RO. No. : 163-PP/CL-AGENCY/ADVT/1/2024-25 ,Date: 08-07-2024

एसजेवीएन अरूण–3 पॉवर डवलपर्मेंट कंपनी प्रा. लि. SJVN Arun-3 Power Development Company Pvt. Ltd. (एसजेवीएन की पूर्ण स्वामित्व वासी अधीनस्त कंपनी)

(A wholly owned subsidiary of SJVN) Regd. No. 111808/69/070

900 MW ARUN-3 HYDRO POWER PROJECT PRESS NOTICE

SJVN Arun-3 Power Development Company (P) Ltd. (SAPDC) invites bids from eligible bidders for this project on Global Competitive Bidding basis (limited to Indian & Nepalese Bidders only) under e-procurement for the following package

Contract No.	Description of Work	Publishing date on websites	Last date for Submission/Opening of bid Proposals
CD-04/ 2024	Conductor Package (CD04) for Supply of ACSR MOOSE Conductor for part of Diding- Dhalkebar-Bathnaha Transmission Line corresponding to Tower Package- TW02; associated with Arun-3 HEP in Nepal.	05.07.2024	Submission: 06.09.2024 upto 1500 Hrs. Opening: 09.09.2024 at 1600 Hrs.

The bidders may submit their bid (Hard Copy part i.e Technical bid under envelope-I) either by post/courier or physically in the O/o Chief Engineer (P&C), SAPDC, Arun-3 HEP, Satluj Bhawan, Arun Sadan, Tumlingtar, Distt. Sankhuwasabha, Nepal or O/o Company Secretary, SAPDC, Arun-3 HEP, 3rd Floor, Citizen Investment Trust (CIT) Building, Near to Investment Board of Nepal (IBN), New Bhaneshwor, Kathmandu, Nepal The Tender Documents can be downloaded from websites: http://sjvn.nic.in/tender.htm, https://sapdc.com.np 8 www.eprocure.gov.in

Further, Amendment(s) / Notification(s) etc. shall be issued on above websites only. Tel.: +977-29-575154, +977-9852099996, e-mail: pnc.sapdc@sjvn.nic.in

The extention for all Re Tender process program is as follows -

SN	Particulars	Date			
1)	Tender Form Sale	27/06/2024 to 12/07/2024			
2)	Property Inspection Program	06/07/2024 to 13/07/2024			
3)	Last date for submission of tenders	15/07/2024			
4)	Date of Tender Opening	Will be informed			
All d	other contents of the above mentione	d advertisement will be the same			
	00/07/0004	(N.K. Patil)			
Date - 09/07/2024 Authorised Officer					
Ahmednagar For The Ahmednagar District Central Co-Operative Bank Ltd., Ahmedr					

BANSWARA SYNTEX LIMITED

BANSWAR CIN: L24302RJ1976PLC001684 Regd. Office: Industrial Area, Dahod Road, P.B. No. 21, Banswara (Raj.)Ph. No.: 02962- 240692, 257694, 257680 www.banswarasyntex.com, Email: secretarial@banswara

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of unclaimed final dividend and equity shares FY 2016-17

Notice be and is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules. 2016 (Rules) and amendments made therein, he final alivident declared for the financial year 2016-17 which remained unclaimed for seven years will become due for transfer to the IEPF on October 20, 2024 and corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF. The details of such unclaimed dividends and shares are uploaded on the website of the Company at https://www.banswarasyntex.com/wp-content/uploads/2024/07/ Equity_shares_TFR_IEPF_Suspense_ACC_2024.pdf

The Company has also communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority, for taking appropriate action(s).

In case shares held in physical form: Shareholders who possess physical share certificates are informed that the Company will issue duplicate share certificate(s) in lieu of the original. The duplicate shares certificate(s) will be converted into DEMAT form and transferred to IEPF. The original share certificate(s) will stand automatically cancelled.

In case shares held in demat form: The concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The concerned shareholders are requested to claim their unclaimed/ unpaid dividends amounts on or before October 20, 2024. In the event, a valid cla not received from the concerned shareholders on or before October 20, 2024, the Company would proceed to transfer the equity shares and unclaimed dividends in favor of IEPF without any further notice. Kindly note that thereafter the shareholders may claim the dividend and corresponding shares from the IEPF authority by making application and following the prescribed procedure for the same.

Shareholders holding shares in Demat form may contact the respective Depository Participants to update Address/Bank Details/NACH/ECS mandate, if any and Shareholders holding shares in Physical form may update their bank details, KYC details, signature, mobile number and email id by submitting hard copy of duly signed Form ISR-1/ISR-2 along with relevant documents mentioned therein to the RTA. The said form is available at https://www.banswarasyntex.com/investors/ . Further, Shareholders are advised to dematerialize their shares held in physical form.

For claiming unclaimed/unpaid dividend the shareholders may send request to the RTA of the Company i.e.

Computech Sharecap Limited, 145-147 Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai 400 001, Tel: +91-22-22635000, Email ID: helpdesk@computechsharecap.in Website:- http://www.computechsharecap.com

For Banswara Syntex Ltd H. P. Kharwal

Company Secretary Membership No. F-12923

applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force and as amended from time to time), the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on 8th July 2024 for seeking approval of Members for appointment of Mr. Eric Mansion as a Non-Executive Director of the Company w.e.f. 3rd June 2024, only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 28th June 2024 (Cut-off date).

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 9:00 a.m. (IST) on 10th July 2024 and ends at 5:00 p.m. (IST) on 8th August 2024. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cutoff date. Communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system.

Members are further requested to note that once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The detailed procedure for evoting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

Notice shall be available on the Company's website i.e. www.sanofiindialtd.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSE India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Board of Directors of the Company have appointed Mr. S. N. Viswanathan (ACS: 61955), Partner or failing him Ms. Malati Kumar (ACS: 15508), Partner at M/s. S. N. Ananthasubramanian & Co. Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

In case of queries, members can write an email to evoting@nsdl.co.in or contact at toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or contact Ms. Radhika Shah, Company Secretary of the Company at Sanofi house, CTS no.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072, or send an email to igrc.sil@sanofi.com, who will also address grievances connected with the process of voting by electronics means.

Date: 09th July 2024

Place: Mumbai

By Order of the Board of Directors

Radhika Shah Head of Legal and Company Secretary Membership No: A19308

Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida - 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.com, CIN: L92100MH1999PLC121506 Website: www.zeemedia.in. Tel: 0120-2511064-73 INFORMATION REGARDING POSTAL BALLOT/ REMOTE E-VOTING

Pursuant to Section(s) 108 and 110 and all other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with applicable guidelines/circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI'), the Members of the Company, may kindly note that Zee Media Corporation Limited (the 'Company') is proposing to see consent of the Members by way of Postal Ballot process / Voting by Electronics means ('Remote E-Voting'), to transact the business se out in the Postal Ballot Notice ('Notice'), which will be sent to the members in due course

In accordance with the MCA Circulars and other applicable regulator provisions, electronic copy/version of the Notice along with procedure & instructions for Remote E-Voting will be sent to only those members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants /Registrar and Share Transfer Agent. To enable participation in the Remote E-Voting process by those members to whom the Notice could not be dispatched, the company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agent of the Company for registration of e-mail addresses, in terms of relevant MCA Circulars. The process for registration of e-mail addresses is as under:-

(i) For Temporary Registration:

Place: Noida

Pursuant to relevant circulars the shareholders including physical shareholders who have not registered their e-mail address and in consequence the notice could not be serviced, May temporarily get their e-mail registered with the company's Registrar and Transfer Agents viz. Link Intime India Private Limited by writing to rnt.helpdesk@linkintime.co.in and follow the registration process as guided thereafter. Post successful registration of the e-mail, the shareholder would get the soft copy of the Postal Ballot notice and procedure for e-voting along with User ID and password to enable e-voting for the Postal Ballot from NSDL. In case of queries relating to the registration of e-mail addresses shareholders, may write to rnt.helpdesk@linkintime.co.in and for e-voting related queries you may write to NSDL at evoting@nsdl.com.

(ii) For Permanent Registration for Demat Shareholders:

For permanent registration of e-mail addresses, the Members are requested to register their e-mail address, in respect of Demat holdings with the respective Depository Participants by following the procedures prescribed by the Depository Participant.

The Company will provide facility to its Members to exercise their right to vote by electronic means only. The manner, instructions 8 other information relating to Remote E-Voting process (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through Remote E-Voting), will form part of the Postal Ballot Notice. The said Notice will also be available at the 'Investor Section' on the website of the Company viz. https://www.zeemedia.in and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The said Notice will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

For Zee Media Corporation Limited

Sd/-Ranjit Srivastava Company Secretary & Compliance Officer Date : July 08, 2024 Membership No: A18577







Date : July 8, 2024 Place : Banswara





जाहीर सुचना	असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ("एसीआरई")	मुंबईकर्ज वसुली न्यायाधिकरण क्र।	HDFC BANK
सूचना तमाम जनतेला याद्वारे देण्यात येते की, खालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपणे	CIN: U65993DL2002PLC115769	(भारत सरकार, वित्त मंत्रालय)	
सूचना तमाम जनतला याद्वार दण्यात यत का, खालाला लाखत पाराश्वात जायक सावस्तरपण वर्णिलेल्या तेथील भाडेकरू. रहिवाशी. अतिक्रमण यासमवेत तेथील मिळकतीचे (सदर	नोंदणीकृत कार्यालय ः चौदावा मजला, ईआरओएस कॉर्पोरेट टॉवर, नेहरू प्लेस,	२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट,	We understand your world
वाणलल्या तयाल भाडकरू, राहवाशा, आतक्रमण यासमवत तयाल मळकताच (सदर ''मालमत्ता'') सहमालक (१) रमेश छगनलाल दत्ता, राहणार ४०१, साई प्रभा, प्लॉट क्र. १४०,	ACRE नवी दिल्ली-110019. ई-मेल: acre.arc@acreindia.in,वेबसाइट: www.acreindia.in	कुलाबा, मुंबई-४०० ००५	एचडीएफसी बँक लिमिटेड
१० वा रस्ता, खार (प), मुंबई ४०००५२, (२) पुष्पकांत छगनलाल दत्ता, राहणार बी-४, नव-	мисналазеть worket कॉर्पोरेट कार्यालय: युनिट नंबर 502. सी विंग, वन बीकेसी, प्लॉट क्र. सी - 66.	हस्तांतर मूळ अर्ज क्र. ९४६ सन २०१६ मधील	नोदणीकृत कार्यालय : एचठीएक ती बॅक साऊल, लेनापत्ती बापट मार्ग, लोअर परक (प), मुबई – ४०००१३. [व्वेरपॉरेट ओळ्व क्रमाक - L65920MH1994PLC080618]
आशीर्वाद, वीर मास्ती मंदिर जवळ, १९५, शनिवार पेठ, पुणे सिटी, पुणे ४११०३०, (३) अनिल	जी - ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई – 400051. फोन: 022 68643101	वसूली प्रक्रिया क्र. ४५ सन २०२३	[संन्मेल: shareholder.grievances@hdfcbank.com] [वेवसाईट: www.hdfcbank.com]
सूर्यकांत दत्ता, (४) प्रशांत अनिल दत्ता, (५) विशाल अनिल दत्ता, राहणार ४०१, कपडिया	ગા - પ્લાયર, યાદ્રા યુરલા પર્યન્સાપસ, મુંચફ - 400001. વર્યન. 022 00040101	परिक्र. ०६	[वूरुव्यनी क 022 39760001 / 0012]
अपार्टमेंट, ३९, एस्. व्ही. रोड, विले पार्ले (प), मुंबई ४०००५६ (६) स्मिता धनेश दत्ता, राहणार	ताबा सूचना	पुढील दिनांकः २५/०७/२०२४	सूचना
३०१, टर्निंग पॉइंट बिल्डिंग, १६ वा रस्ता, खार (प), मुंबई ४०००५२, (७) रिता सतीश दत्ता,	(स्थावर मालमत्तेसाठी)	आयसीआयसीआय बँक लि. अर्जदार/प्रमाणपत्र धारक	याद्वारे ही सूचना देण्यात येते की खालील समन्याय जेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगे
राहणार बी-१, किंग्ज ॲक्रे, ७५, सरस्वती रोड, सांताक्रूझ (प), मुंबई ४०००५४, (८) पियूष	ज्या अर्थी,		नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोदणीकृत भागधारकनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी
मनहरलाल दत्ता, (९) छाया परेश दत्ता, (१०) मानसी परेश दत्ता आणि (११) महेक परेश दत्ता,	इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ("आयएचएफएल") चे सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल	विरुद्ध आनंद उत्तम कदम	बॅंके कडे अर्ज केलेला आहे.
राहणार ३०१, सेरेनिटी, इंद्रनारायण रोड, सांताक्रूझ (प), मुंबई ४०००५४ यांचे मालकीहक,	असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट,	प्रतिवादी/प्रमाणपत्र ऋणको	अनु. एल/एफ भागवारकांची नावे विभिन्न क्रमांक प्रमाणपत्र रोअर्सची
नामाधिकार आणि हितसंबंध यांची माझे अशील तपासणी करीत आहेत.	2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या	प्रति,	क्र क्र पासुन पर्यंत क्रमांक संख्या
कोणतीही/ कोणत्याही व्यक्ती ज्यांचा मालमत्तेच्या मालकाच्या नामाधिकाराच्या संदर्भात किंवा	आत 20.07.2020 रोजी सूचनेत नमूद केलेली रू. 2,68,342.02 (रूपये दोन लाख अडुसष्ठ हजार	१. श्री. आनंद उत्तम कदम	१ २०१५२७० हरमिदर सिंह सोढी १४०२५९४१-१४०२६४६० १०३३२ ५२०
तेथील कोणत्याही भागावर किंवा पोर्शनवर विक्री, विक्री करार, अदलाबदल, गहाण, भार, भेट,	तीनशे बेचाळीस आणि दोन पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLNAS00231828 या रकमेची परत फेड	राहणार येथे	२ ०३१४३५८ आर के सिंह एकत्रित मनजित कौर ७६२८०४१–७६२९०४० ४४७२ १०००
विभाजन, कृतीयोग्य दावा, विश्वस्त, वक्फ, वारसा, इच्छापत्र, उत्तराधिकार, हक्कसोड्, त्याग,	करण्याची दिनांक 17.07.2020 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सचना कर्जदार भरत कड शिंदे	२०१, इमारत हिरकिंज को-ऑप हाऊ सोसा	कोणत्याही व्यक्तीस अशा जेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे याच्याशी सबधित कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी सर्व
ताबा, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, भाडेकरू, ताब्याचा अधिकार, काळजीवाहू हक्क, देखभाल,	प्रोप्रायटर महालक्ष्मी फायबर, शकुंतला कडू शिंदे आणि सतीश गंगाधर अक्लादे उर्फ सतीश जी अक्लादे	लि., जुपीटर स्कॅन सेंटरच्यावर, सरस्वती हाय	आधारीत कागदपत्रे आमच्या हस्तातरण एजन्टस् आणि प्रवधककडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स विझनेस सोल्युशन्स
सुविधाधिकार, मार्गक्रमणाचा हक्क, परवाना, अंत्यदान, वाटा, अभिहस्तांकन, धारणाधिकार, जप्ती,	(गॅरेन्टर) यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त	स्कूलसमोर, महात्मा गांधी रोड, भासक क्ले,	लिमिटेड, प्लॉट न बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अधेरी (पूर्व), मुबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात
कोणत्याही विधी न्यायालयाचे आदेश किंवा हुकूम, विकास अधिकार, संयुक्त प्रकल्प, लिस पेंडन्स, कब्जा, हमी करार, लाभाचे हक्क, परित्याग, मुखत्यारपत्र किंवा कोणतेही उत्तरदायीत्त्व किंवा	झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर आयएचएफएल यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक	नौपाडा, ठाणे, मुंबई-४००६०२	सदरहू दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसामध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानतर अज्ञा प्रकरचे दावे विद्यारात चेतले जाणार नाहीत आणि प्रबधक जानेवारी २५. २०२२ रोजीच्या सेवी सकर्डूलर क्र SEBI/HO/MIRSD/
कल्जा, हमा करार, लामाच हक, पारत्यांग, मुखत्यारपत्र किवा काणतहा उत्तरदायात्त्व किव वचनबद्धता याद्वारे किंवा अन्यथा कशाही प्रकारे कोणताही आक्षेप, दावा, मागणी, हक्क,	आणि स्वारस्य असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ("एसीआरई") यांना दिनांक	जप्तीचे वॉरंट	ापपारात चतल जाणार नाहात आाण प्रवेषक जानपारा २५, २०२२ राजाच्या संवा संकष्ठुलर क्र SED/HO/MRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीपत्र जारी करतील. निश्चितीपत्र हे आमये प्रवेधक म्हणजेच
नमाधिकार आणि/किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरूपात पुष्ठचर्थ दस्तावेजी	27.06.2023 च्या नेमणूक कराराद्वारे स्वाधीन केले आहेत ते सुधारणा करार दिनांक 04.08.2023 सह वाचा.	ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी	डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडद्वारे पाठयले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद करण्यात येईल. प्रतिलिपी
प्रमायकार जानि विवास हित्तावय जतत्वात (वाना) तत तवा स्वरूपता उठवव दस्तावया) प्रूफ/पुराव्यांच्या संपूर्ण आणि प्रमाणित सत्यप्रती यासह निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयात या		डीआरटी-1, मुंबई यांनी काढलेल्या टी.ओ.ए.	शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानतर, कोणत्याही व्यक्तिने मूळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यानी तो स्वतःच्या
सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत जयेश आर. व्यास,	सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना	क. ९४६ सन २०१६ मधील वसुली प्रमाणपत्र	जोखिमीवर करावा आणि बॅक कोणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही.
वकील उच्च न्यायालय, मंबई, १०६, विकास बिल्डिंग, ११, बँक स्टीट, हॉर्निमन सर्कल जवळ,	देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,	क्र. ४५ सन २०२३ च्या संदर्भातील रु. २५,७३,९१९.०८/- (रुपये पंचवीस लाख	एचढीएफरी बॅक लिमिटेड साठी
फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे आणि ई मेल jayeshrvyas@hotmail.com वर कळवावे, अशी	2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने	रप,७३,९९९.०८/ – (रुपय पंचवास लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणवीस आणि पैसे	सही/-
विनंती करण्यात येत आहे, कसूर केल्यास, असा दावा, मागणी किंवा आक्षेप नसल्याचे समजण्यात	ताबा 03.07.2024 रोजी घेतलेला आहे.	आठ मात्र) यासह त्यावरील व्याज व परिवय ही	संतोष रळ्याणकर
येईल आणि जरी असा दावा, मागणी किंवा आक्षेप कायद्याने किंवा अन्यथा असल्यास दावेदाराने	विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार	रकम चुकती करण्यात तुम्ही प्रमाणपत्र ऋणको	दिनाक : ०८ .०७ .२०२४ कपनी सचिव
असा दावा, मागणी किंवा आक्षेप त्यागित केल्याचे आणि/किंवा असा दावा, मागणी किंवा आक्षेप	करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ची कर्ज	कसुरवार ठरले आहात.	
अंमलात आणण्याचा कोणताही अधिकार सोडून दिल्याचे मानले जाईल आणि ते मालकांवर	आकारणी रू. 2,68,342.02 (रूपये दोन लाख अडुसष्ठ हजार तीनशे बेचाळीस आणि दोन पैसे फक्त)	तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद	
आणि/किंवा माझ्या अशिलावर बंधनकारक असणार नाही.	पुढील व्याज 17.07.2020 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.	मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह	जाहीर सूचना
परिशिष्ट	कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे	हस्तांतर, अन्यसंक्रमण, तिसऱ्या पक्षाचा	जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल याखालील लिखित परिशिष्टात अधिक
मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबईचा नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यातील बझार रोड (जुना घोडबंदर	आकर्षित केले जात आहे.	हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून	तपशिलवारपणे नमूद परिसरामधील हक खरेदी आणि संपादित करण्यास ?) सौ. बीना संदिप
रोड), नारायणदास दयाभाई मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे स्थित आणि महापालिका	स्थावर मालमत्तेचे वर्णन	पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात	मोदी आणि २) श्री. संदिप भद्रेश मोदी राहणार येथे बी-९०१, ९वा मजला, लोधा
क्र. ३२३ आणि ३३३ धारक, दोन इमारतींमधील ५ फूटांच्या हाफ गल्लीसमवेत तेथील उभ्या दोन		येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर,	बेलिसिमो, एन एम जोशी मार्ग, अपोलो मील कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई-४०००११ यांसह
इमारतींसमवेत तेथील मोजमापित सुमारे १७८३ चौ.यार्डस्, १४९७/४० चौ.मी. च्या समतुल्य, महापालिका क्र. ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४ आणि ३२५ (१/४) चा भाग असलेला,	मालमत्ता फ्लॅंट क्र. 10, तिसरा मजला, मोजमाप चटई क्षेत्र 42.93 स्ववे. मीटर्स, लोटस आशीर्वाद पार्क अपार्टमेंटमध्ये, सर्वे. क्रमांक 23/1ए, प्लॉट क्रमांक 13, विखे पाटील ह्ययस्कूलच्या मागे, कामथवाडी गावात	अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही	मान्य केले आहे.
भाषित्रितालको क्र. ३२९, ३२९, ३२९, ३२१, ३२१, ३२४, ३२४ जोगि ३२५ (२/४) च मांग असलला, आणि तालका आणि गाव वांद्रेचा (वांद्रेचा आधीचा सर्व्हे क्र. ६४–डी) सीटीएस क्र. ए/२५४,	अपाटमटमध्य, संव. क्रमाक 23/1ए, प्लाट क्रमाक 13, ावख पाटाल हायस्कूलच्या मांग, कामथवाडा गावात वसलेले, शिवर, नाशिक-422009, महाराष्ट्र.	लाभ घेण्यापासून मनाई करण्यात येत आहे.	कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर् परिसर किंवा त्याच्या भागासंदर्भात कोणताही दावा किंवा हितसंबंध
प्राण तालुको जागि गाँव वाद्रवी जावांची तर्ख क्र. ६४–३१) ताटाएत क्र. २/२५४, ए/२५५, ए/२५६, ए/२५७, ए/२५८, ए/२५९, ए/२६०, ए/२६१ आणि ए/२६२ धारक		मिळकतीचे विस्तृतीकरण	जसे की विक्री करार, एमओयु, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार,भेट, प्रभार, कब्जा, वारसा,
तेथील उभी इमारत आणि मोजमापित राहती घरे किंवा सदनिका यासमवेत मैदान किंवा सर्व ती	सही/-	प्लॉट क्र. बी-१२, ग्रीन हिल्स बंगलोज	भाडेपट्टा, निर्वाह, सुविधाधिकार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपत
बिगरशेती जमीन.	अधिकृत अधिकारी	कॉम्पलेक्स, अहमदाबाद हायवे, खानीवाडा	निम्नस्वाक्षरीकारांना १८०५, १८वा मजला, क्रेसेंट बे, टॉवर ३, जेरबाई वाडीया रोड, परेल,
सही/-	तारीखः : 03.07.2024 असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड	बंदर, गाव भलीवली, सर्वे क्र. ४१(पी), तालुका ज्यर्प ज्यर्ज ४६ ०१ हुन्य	मुंबई-४०००१२ येथे स्थित निवासी पत्त्यावर पुष्ठ्यर्थ मूळ दस्तावेजांसह या प्रकाशनाच्या
जयेश आर. व्यास	स्थळ : नाशिक (102- ट्रस्ट)	वसई, वसई-४००६०७ माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या	तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास सदर परिसर किंवा त्याच्या भागासंदर्भात दावे
		माञ्चा हस्त आणि न्यायाधिकरणीच्या	किंवा मागणी अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि त्यानूसार सदर मिळकतीचे नामाधिकार

कोणत्याही तक्रारीसाठी तुम्ही श्री मोहम्मद शारिक मलिक, तक्रार निवारण अधिकारी, फोन नंबर

011-66115609, ईमेल: complaint@acreindia.in यांच्याशी संपर्क साधू शकता. संस्थेतील तक्रार

निवारण यंत्रणेवरील तपशीलवार धोरण https://www.acreindia.in/compliance वर पाहता येईल.

मंबई दिनांकित : ९ जुलै. २०२४

Kotak* KOTAK MAHINDRA BANK शाखा कार्यालय : अदमास प्लाझा, ८ वा मजला, प्लॉट क्रमांक १६६/१६, सीएसटी रोड, कोलीव्हारी व्हिलेज, कुंची कर्वेनगर Kotak Mahindra Bank Ltd., कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८. www.kotak.com नोंदणीकृत कार्यालय: २७, बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, सीआयएन : एल ६५११० एमएच १९८५ पीएलसी ०३८१३७ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) च्या अनुसार वैधानिक सूचना आरडन्ट इकिप्मेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) : टी जे रोड, हिरजी वाग, सुंदर टॉवर समोर, शिवडी, (पश्चिम), मुंबई ४०००१५ अशोक नरोत्तम तन्ना (हमीदार) : १०४, भारत हाऊल, १ ला मजला, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ आरडन्ट मशीन फेब्रिक प्रायवहेट लिमिटेड यापूर्वीची ओळख लिनहॉफ इंडिया प्रायवहेट लिमिटेड (हमीदार), हिरजी बाग, सुंदर टॉकर समोर, शिवडी, (पश्चिम), मुंबर सरवाक्षरीकार हे **कोटक महिंद्र बँक लिमिटेड** यांचे प्राधिकृत अधिकारी असून 2ी बेंकिंग रेयुलेशन कायदा १९४९ च्या अनुसार एक बेंकिंग कंपनी आहे आणि त्यांचे मुख्यालय ानान्त्राच्यात्मार ए कारक मारह बका लामरूड याच आपकृत आपकार। असूत दा बाका (युताशन कार्यदा १९४१ च्या अनुसार एक बोकन कराने आह आणा त्याच घुख्यातव २७, बोकेसी, सी -२७, जी ब्लॉक, बांद्रे कुलॉ कॉन्प्लेस, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ वेथे आहे आणि अनेक शाखा कार्यालयंकी एक **अदमास एलाइग, ८ या मजला, प्लॉट क्रमोक** १९६८ /१६, सीएसरी रोड, कोलीहहारी खिलेज, कुंची कठेंगर, कालिना, सांताकूड़ा (पूर्व), मुंबई ४०० ०१८ वेथे आहे (यापुडे व्यांचे उहेख ''बॉक / केएमबीएल') असा करण्यात वेणार आहे आणि क्यांची नियुक्ती सिंबसुरीदायझेशन औड सिन्स्ट्रक्शन ऑक किनान्शिअल असेट्स औड इन्कोसेमेंट ऑफ सिख्युरिटी इंटरेस्ट कावदा २००२ चे अनुसार करण्यात आली आहे आणि त्याद्वारे खालील प्रमाणे सूचना निर्गमित करीत आहेत. आम्ही कोटक महिंद्र बँक लिमिटेड (यापुढे ज्यांचे उल्लेख ''बँक / केएमबीएल'') असा करण्यात येणार आहे) यांनी आपण क्रमांक १ (यापुढे ज्यांचे उल्लेख ''कर्जदार'' अ करण्यात थेणार आहे) यांच्या विनंतीचा अनुसार व्यवसायिक उपकरण कर्व (यापुढे ज्यांचे उद्धेख व्यायसायिक उपकरण कर्ज असा करण्यात येणार आहे) आणि आपण क्रमांक १ यांच्या विनंतीचा अनुसार आणि अनेक बेळा केलेल्या विनंतीच्या अनुसार व्यावसायिक उपकरण कर्ज आपण क्रमांक १ यांना वेळोवेळी व्य विस्तारासाठी देण्यात आले आहे ज्याचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आला आहे. मंजूर वित्तसहाय्य अ.क्र. एपीएसी मालमना वितरणाची तारीख १९२८१११ – बांधकाम उपकरणे – हॉट मिक्स अस्फाल्ट प्लांट – ş सीइ ६६५१२३ ₹ 9, 20, 40,000/-80 १९ जून २०१८ नीनहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - सीबी अस्फाल्ट ड्रम मिक्स प्लांट सीएमएक्स १५०० एपी एपी लीनहॉफ १९२८११७ बांधकाम उपकरणे – हॉट मिक्स अस्फाल्ट प्लांट लीनहॉफ 2 सीइ ६६५२८२ स १,९३,५०,०००/-४७ १९ जून २०१८ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - सीबी अस्फाल्ट ड्रम मिक्स प्लांट एमएसडी २०० एपी लीन हॉफ १९५१५२१ – बांधकाम उपकरणे. बेचिंग एंड मिक्सिंग प्लांट लीनहॉफ इंडिया प्रायव्हेट – सीबी युरोटेक बेट टाईप संगणकीय बेचिंग प्लांट इआर з सीइ६७२२० रु १,४०,००,०००/-४७ १६ जून २०१८ २२५१३७३ बांधकाम उपकरणे- पेव्हर - रिंगटन इंडिया - सीबी वोगळे γ. सीइ ७७४६७ रु ९५,५८,०००/-88 ३ जून २०१८ इलेक्ट्रोनिक सेन्सर पेव्हर सुपर १४०० २३०४५८३ बांधकाम उपकरणे– हॉट मिक्स अस्फाल्ट प्लांट लीनहॉफ ц, सीइ ७८५९३२ रु १,३८,९२,०००/-१९ जून २०१८ 88 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड – सीबी १२४ पीएच मोबाईल अस्फाल्ट हॉट मिक्स प्लांट टीएसडी १५०० एल एकूण रु.७,२८,५७,००० / आणण क्रमांक १ यांनी विविध कर्ज प्रपत्रे निष्पादित केली आहेत ज्यात कर्ज करारनामा, डिमांड प्रोमिसरी नोट, कुलमुखत्यार आणि अन्य प्रपत्रे जी ब्यावासायिक उपकरण कर्जाच्च संदर्भात आहेत. उपकरण कर्जाच्या अनुपंगाने आएग कर्ज क्रमांक १ यांनी आएग क्रमांक २ आणि क्रमांक ३ यांच्याकडून हमी म्हणून हमी घेतली हो, व्यावसायिक उपकरण कर्ड अनुक्रमांक १ ते ५ करीता. आणि त्याच्या अनुसार आपग क्रमांक १, आपग क्रमांक २ आणि आपग क्रमांक ३ यांनी हमीनामा व्यावसायिक उपकरण कर्जासाठी हमीनामा वेळोलेळी निष्पादित

वकील उच्च न्यायालय, मुंबई

केलाय. तसेच आपण कमांक १ यांनी डीड ऑफ ज्ञायपोधीकेशन निष्पादित करून केएमबीएल यांचा तारण भार स्थिर मालमत्ता ज्यांचा सविस्तर तपशील परिशिष्ट कमांक ए मध्ये टेण्या

आला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख सुविधा कम तारण करारनामा व्यावसायिक उपकरण कर्ज असा करण्यात येणार आहे)

थानंतर, वाणिज्य उपकरणं कर्जासाठी कर्ज प्रपत्र, वाणिज्य उपकरणं कर्जासाठीहमी पत्र, आणि वाणिज्य उपकरणं कर्जासाठी तारण करारनामा यांचा एकत्रित उल्लेख '' उपकरणं कर्जासाठी संविधा आणि प्रतिभती प्रपत्रे असा करण्यात येणार आहे

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली प्रपत्रे जी वाणिज्य उपकरणं कर्जासाठी आपण क्रमांक १ (**कर्जदार** या नात्याने) आपण क्रमांक २ आणि आपण क्रमांक ३ यांच्यासह (**इमीदा**ष या नात्याने) निष्पादित केली आहेत, स्यांच्या अटी आणि शतौंचा अनुसार आपण सबाँनी आपणास वेळवेळी देण्यात आलेल्या पतावा वेळाफाकाच्या अनुसार रकम पतंत कर आवश्यक होते तसेच त्या रकमेवरील व्याज तसेच अन्य आकार जे व्यावसायिक उपकरण कर्ज आणि प्रतिभूती प्रपत्ने यांच्या नमुद

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि. <u>नोंदणीकृत कार्यालय :</u> इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावळ, गुजरात ३६२२६६ शाखा कार्यालय: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, जी-कॉर्प टेक पार्क, ८वा मजला,

घोडबंदर रोड, हायपर सीटी मॉलच्यापुढे, ठाणे (प)-४०० ६०७

विक्री सूचना

शिक्क्यासह दिले, सदर २६ जून, २०२४.

वसुली अधिकारी, डीआरटी–I, मुंबई

(अजित त्रिपाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ९(१)) सिक्यरिटायडोशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफेसी अधिनियम'') अन्वये आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडे प्रभारित स्थावर मत्तेची खाजगी कराराद्वारे विक्री

म्नस्वाक्षरीकार हे आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यानंतर ''एबीएचएफएल'' असे संदुर्भित) चे प्राधिकृ अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ''सरफेसी अधिनियम २००२'' असे संदर्भित) च्या कलम १३(४) अंतर्गत फलॉर क्र.००१, मोजमापित ३८० चौ.फू., तळ मजला, ए विंग, येथे स्थित ऑर्किंड लोढा गोल्डन ड्रीम, सेक्टर-१० ऑर्किड लोढा डीवेलर्स प्रा.लि., तळोजा बायपास रोड लगत, खोनी, डोंबिवली (बी), ठाणे ४२१२०४ आणि सीमाबद्ध द्वारेः उत्तरः रस्ता, दक्षिणः ओपन प्लॉट, पूर्वः ओपन प्लॉट, पश्चिमः तळोजा रस्ता (यानंतर ''तारण मत्ता'' म्हणून संदर्भित) असलेल्या स्थावर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला होता. जे वित्तीय सविधेसाठ च्या नावे तारण होते त्याचे थकित देव रु. २५,४१,९४६.९२/- (रूपये पंचवीस लाख एकेचाळीस हजार नऊशे सेहेचाळीस आणि व्याण्णव पैसे मात्र) २६.१२.२०२२ रोजीस प्रमाणे आणि वसुलीच्या तारखेपर्यंत यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च, कर्जदार/सह-कर्जदार **अर्चना विशाल चव्हाण, विजयश्री विजय चव्हा**ण (यानंतर ''कर्जदार/सह-कर्जदार'' म्हणून संदर्भित) यांच्या करिता.

ारण मत्तेचा जाहीर लिलाव/ई-लिलाव अयशस्वी झाल्याने निम्नस्वाक्षरीकार सरफेसी अधिनियम २००२ आणि त्य मंतर्गत बनविलेल्या नियमांच्या तस्तुदी अंतर्गत खाजगी करारामार्फत विक्रीच्या मार्गे सदर तारण मत्तेच्या सापेक्ष तिच्य तारण हितसंबंधाची अंमलबजावणी करित आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे वरील नमूद-तारण मत्तेच्या खरेदीकरिता एक व्य खरेदीदाराकडून एक स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्राप्त आहे. आता प्राधिकृत अधिकारी याद्वारे सिक्युरिटी इंटरे (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या अटीनुसार खाजगी कराराद्वारे वरील नमूद तारण मत्तेची विक्री त्रण्यासाठी सूचना देत आहे. विक्री कर्जदार/सह-कर्जदारांकडून एबीएचएफएल कडे देव २६.१२.२०२२ रोजीस रु ५,४१,९४६.९२/- (रूपये पंचवीस लाख एकेचाळीस हजार नऊशे सेहेचाळीस आणि ब्याण्णव पैसे मात्र २६.१२.२०२२ रोजीस च्या वसुली करिता रोजीस किंवा त्यानंतर ''जे आहे जेथे आहे'' तत्व, ''जे आहे काही आहे'' तत्व आणि ''जे काही तेथे आहे'' तत्वावर करण्यात येईल. तारण मत्तेची राखीव किंमत भारू

१५,००,०००/- (रूपये पंधरा लाख मात्र) असे ठरविले आहे. कर्जदार/सह-कर्जदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, सरफेसी अधिनियम, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोसॅमेंट) रूत्स २००२ च्या ततुवी अंतर्गत सर्व आवश्यकतांचे पालन करण्यात आले आहे आणि पृषीएचएफएल आता सिब्युरिटी इंटरेस्ट (एन्कोसॅमेंट) रूत्स २००२ च्या नियम ८ (५) च्या तरतुदी अंतर्गत विहित प्रमाणे खाजगी कराराच्या मार्गे यामध्ये नमूट केल्यानुसार तारण मत्तेची विक्री करून तिचे तारण हितसंबंध अंमल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत

पुढे कर्जदार/सह-कर्जदार यांचे लक्ष सदर तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफेसी अधिनियम ०२ च्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

ारीख:- ०९.०७.२०२४

ठिकाणः मुंबई

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेः



आणि 'लोधा बेलिसिमो'' अशा ज्ञात इमारतीमधील तीन कार पार्किंग स्पेस धारक क्र. ४७८, ४७९ व ४८० (सदर तीन कार पार्किंग स्पेस). शेअर प्रमाणपत्र यांनी सदर परिसराच्या संदर्भातील लोधा बेलिसिमो को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, एन एम जोशी मार्ग, अपोलो मील कंपाऊंड, महालक्ष्मी(पूर्व), मुंबई-४०००११ मधील क्रमांकीत ११०१ ते १११० दोन्ही एकत्रित) भारु.५०/- चे १० पूर्ण भरण शेअर असलेले नोंदणीकृत धारक असे प्रस्तावित हस्तांतरक व मयत सौ. रेखा भद्रेश मोदी यांच्या नावे असलेले शेआर प्रमाणपत्र क. १११, सभासद नोंदणी क. १११ व शेआर्सची संख्या १०(शेअर्स) धारक ११ डिसेंबर २०१३ रोजीचे शेअर प्रमाणपत्र जारी केले. प्रतिक झवेर्र ०९ जुलै, २०२४ रोजीस खरेदीदारांकरिता वकील १८०५, १८वा मजला, क्रेसेंट बे, टॉवर ३, जेरबाई वाडीया रोड Bombay Dyeing दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग

किंवा मागणी अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि त्यानूसार सदर मिळकतीचे नामाधिका

परिशिष्ट

सी एस क्र.१/६३ व ६४ लोअर परेल विभाग, एन एम जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००११

धारक जमिनीवर स्थित "लोधा बेलिसिमो" अशा ज्ञात इमारतीमधील बी विंगच्या ९व्या

मजल्यावरील मोजमापीत अंदाजे २२५२ चौ फु चटई क्षेत्र असलेला फ्लॅट क्र.९०१ (सदर फ्लॅट)

प्रमाणित केले जातील.

कंपनी लिमिटेड

(CIN : L17120MH1879PLC000037) नोंदणीकृत कार्यालय : नेव्हिल हाउस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१ ई-मेल : grievance_redressal_cell@bombaydyeing.com ; फोन : (९१) (२२) ६६६२००००; संकेतस्थळ : www.bombaydyeing.com

सदस्यांसाठी सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची एकशेचौरेचाळीसावी (१४४ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ दुपारी ३:३० वाजता (भा.प्र.वे.) १४४ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ परिपत्रक क्रमांक १९/२०२१, दिनांक २०२१ डिसेंबर २०२१ परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) सह वाचित परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज ऑफ इंडिया (''सेबी'') ने त्याचे परिपत्रक बोर्ड सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआईआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मई, २०२०, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जनवरी, २०२१, परिपत्रक क, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी२०२२/६ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआईआर/२०२३/भ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआईआर/२०२३/१६७ दिनांक ०७ आक्टोबर, २०२३ (संयुक्तपणे ''सेबी परिपत्र' म्हणून संदर्भित) अनुसार व्हीसी आणि ओएव्हीएम द्वारे एजीएम घेण्याची अनुमती दिली आहे.

जाहीर सूचना

मचना देण्यात येत आहे की मी **प्रणव कंस्ट्रक्श** प्रा**यव्हेट लिमिटेड,** कंपनी कायदा १९५६ अंतर्गत आणि कायदेशीर रीत्या विद्यमान कंपनी कायद २०१३ च्या तरतुदी अंतर्गत रीतसर स्थापन एक कंपनी, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय १००१, १०वा मजला, डीएलएच पार्क, एमटीएनएल जवळ, एस व्ही. रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई ४०० ०६२ येथे आहे, यांचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव किरण आशर (विकासक) यांचे माध्यमाने खालील परिशिष्टात विशेष विवरणित मालमत्ता (सदर नालमत्ता) संदर्भात त्यांचे नामाधिकाराची पडताळणी करीत आहे.

पनी सचिव

कोणीही व्यक्ती ज्यांमध्ये कर्जदाते/बँक/आर्थिक संस्था सामिल आहे, ज्यांचे करार, वाटप, विक्री, हस्तांतर, गहाण, प्रभार, ग्रहणाधिकार, बोझा, बक्षीस मृत्युपत्र, रिलीझ, विनिमय, तारण, गॅरंटी पुविधाधिकार, हक्क, प्रसंविदा आणि अट, भाडेकरू, विकास हक, भोगवटा हक, असाइनमेंट, भाडेपटटा उप-भाडेपट्टा, लीव अण्ड लायसंस, भागीदार करार, कर्ज, अडवांसेस, वापर, ताबा, विभागणी, विश्वस्त, वारसाहक्क, समझौता, व्यवस्था, थकित टॅक्सेस आणि /किंवा लेवीज, आउटगोइंग्स आणि देखभाल शुल्क, खटला, लवाद, जप्ती, स्थगनादेश, डिक्री, आदेश, अवार्ड, लिसपेंडेंस आणि/किंवा त्यांचे अख्त्यारित / ताब्यात मूळ नामाधिकार दस्तावेज असल्याकारणाने किंवा इतर कोणत्याही प्रकार कोणत्याही स्वरूपातील असे, माध्यमाने खालील नमूद मालमत्ता, पार्किंग किंवा शेअर्स किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात कोणत्याही प्रकारे कोणताह दावा, मागणी, आक्षेप, शेअर, लाभ, हक नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध असेल किंवा तसा दावा असेल तर त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून (१४) चौदा दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदार यांना चेम्बर क्र. ८, भाग्योदय, ३रा नजला, ७९, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथील त्यांच्या कार्यालय पत्त्याव समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी अन्यथ अशा कोणत्याही दाव्यास संदर्भित न करता पडताळर्ण पूर्ण करण्यात येईल आणि दावा, जर कोणता असेल ह तर त्यास सर्व उद्देश्य आणि हेतूंसाठी सोडून दिल असल्याचे किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि ते आमच्या अशीलांवर बंधनकारक ठरण नाही

वरील संदर्भित परिशिष्ट (सदर मालमत्तेचे वर्णन)

? (दोन) विंग अर्थात ए विंग (तळ + ४ वरील मजले भ्धील २० रहिवाशी फ्लॅट्स आणि बी विंग (तळ +) वरील मजले) मधील २० रहिवाशी फ्लॅट्स, मिळू-एकूण ४० (चाळीस) रहिवाशी फ्लॅट्स युक्त दौलतराव देसाई नगर सीएचएसएल नावाची सोसायटीच्या दोन्ही वैभव नावाच्या उभे असलेल्या २ (दोन) इमारतींसह मंबई शहर आणि उपनगर येथील जिल्हा आणि उप-ु जिल्हा नोंदणीकरण मधील क्र. १४५ आणि १४६ मॉडल टाउन, जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ धारक प्लॉट वर स्थित मोजमाप १६७३ चौरस मीटर किंवा जवळपासची, सर्व्हे क्र. १४१–ए संबंधित व्हिलेज आंबिवली येथील सी.टी.एस. क्र ८३३/९ आणि ८३३/१० धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से, जे खालील प्रमाणे सीमांकित आहेत पश्चिमेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. १४४ द्वारे पूर्वेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. १४७ द्वारे, उत्तरेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. १४१ आणि १४२ द्वारे, दक्षिणेस किंवा त्या दिशेने : रस्ता माध्यमा द्वारे. दिनांक: ९ जुलै २०२४

> आशीष टी. सूर्यवंश ॲडव्होकेट

परेल, मुंबई-४०००१२ **संपर्क क्र. +९१ ९८१९९४२६५२**

न्यायालयात, बोरिवली विभाग संक्षिप्त वाद क्र. ११८ सन २०२० (दिवाणी प्रक्रिया १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII, R. 2 अन्वये) वाद सादर रोजी: २४/०१/२०२०

न्यायालय खोली क

दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी

वाद दाखल रोजी: ३०/०३/२०२० दिवाणी प्रक्रियेच्या संहितेचा OXXXVII, R 2 अन्वये समन्स.

आयसीआयसीआय बँक लि.

कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत स्थापित आणि बँकिंग रेम्युलेशन्स ॲक्ट, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवानाधारक आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, वकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदा-३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४था मजला, साऊथ टॉवर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) मुंबई- ४०००५१. द्वारा तिचे प्राधिकृत अधिकारी आझम आरिफ वकील

...वार्द

वरुध्द

जफर सामदनी कुरेशी गरतीय रहिवासी, प्रौढ, निवासी पत्ताः माहिम वालेकी चाळ, खोली क्र. १०, वझा मोहल्ला नालासोपारा (पश्चिम), सरवार चाळ, आरबी हरिस कॉलेजजवळ, ठाणे–४०१२०३, महाराष्ट्र, भारत. आणि येथे सुध्दा व्ही५, ग्लोबल कं. प्रा. लि कार्यालय क्र. ००६, तिम्म्यारचाडग, तळ मजला मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पू.), मुंबई· ४०००९३.प्रतिवार्द

जफर सामदनी कुरेशी

न्याअर्थी, वरील नावाच्या वाटींनी, टिवाणी प्रक्रिय १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII च्या नियम अंतर्गत वरील नावाचे प्रतिवादी तुमच्या विरोधात तदर सन्माननीय न्यायालयात वाद दाखल केल

- भाषणास बेळोबेळी पाठविण्यात आली आहेत त्या अनुसार अदा करणे आवश्यक आहे तसेच संबंधितव्यावसायिक उपकरण कर्ज आणि प्रतिभूती प्रषत्रे यांच्यात आलेल्या अटी आणि शर्ती यांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र आफण संबंधितव्यावसायिक उफकरण कर्ज आणि प्रतिभूती प्रपत्रे यांच्यात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूर केली आहे.
- त्यामळे. अनियमित परतावा तसेच आरबीआय यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशांच्या अनुसार आपले कर्जखाते नॉन परफोर्मिंग असेट्स म्हणून केएमबीएल यांच्या खाते पुस्तकात रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशांच्या अनुसार दिनांक १४/१२/२०२० रोजी अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे
- ज्या अर्थी आपले कर्ज खाते अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे, केएमबीएलहे सदरील कर्ज खात्याची येणे असलेली संपूर्ण रक्षम तसेच तसेच व्याज, दंड व्याज आणि अन्य शुल्क जे त्यावर देय आहे, त्याची मागणी करण्यास पात्र आहेत.
- त्या अनुसार केएमबीएलयादारे घोषित करतात की संदरील कई खाल्याची असलेली संपूर्ण रकम आपण क्रमांक १ (क्रजीदार या नात्याने) आपण क्रमांक २ आणि आपण क्रमांक 80. ३ यांच्यासह (**हमीदार** या नात्याने) सदरील कर्जासाठी कर्ज आणि प्रतिभूती प्रपत्रांच्या अनुसार बँकेला येणे आहे
- ११. अशा परिस्थितीत बँक आपण क्रमांक १ (**कर्जदार** या नात्याने) आपण क्रमांक २ आणि आपण क्रमांक ३ यांच्यासह (हमीदार या नात्याने) यांना याद्वारे अवाहन आणि मागण करते की संबंधित कर्ज खात्याची रक्तम, ज्यासाठी हमी देण्यात आली आहे ती रक्तम ज्यात मुल रक्तम अधिक त्यावरील व्याज, दंड व्याज, शुल्क आणि अन्य आकार तसेच कावदेशीर खर्च जो व्यावसायिक उपकरण कर्ज खात्याच्या संदर्भात आहेत्यांच्यासह एक्ष्ण रकम रूपये १५.७१,२६,६४४. ६७ **(रुपये पंस, कोटी एकाहत्तर लाख सव्यास** हजार सहाशे चव्वेचाळीस पैसे सदुसण्ट मात्र) दिनांक ०२/०७/२०२४ रोजी येणे आहे ती रकम ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करावी (ज्याचा तपशील बरीशिष्ट बी मध्ये देण्यात जाला आहे) तसेच या रकमेसह संपूर्ण रकम अदा होण्याच्या तारखेपर्यंत पुढील व्याज, शुल्क आणि अन्य आकार विहित करण्यात आलेल्या दराने अदा करावी
- १२. कृपया नोंद घ्यावी की ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रकम आपणाकडून प्राप्त न झाल्यास आम्ही आमच्याकडे उपलब्ध तलेल्या सर्व त्या पर्यायाचा वाफ करण्यास मक्त अस ज्यात सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शिअल असेटस अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट कायद २००२ च्या अनुसार उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या अनुसार **परिशिष्ट ए आणि बी** मध्ये नमूह करण्यात आलेल्या मालमत्तांवर आपल्या खर्चाने आणि आपल्या जोखमीवर कारवाई करण्यास मुक्त असेल
- आमरी आपणास याद्वारे पुढे कळव, इच्छितो की आपण क्रमांक १, क्रमांक २ आणि क्रमांक २ यांनी सदरील व्यावसायिक उपकरण कर्ज संरक्षित करण्यासाठी ज्या प्रतिभूती प्रदान १३. केल्या आहेत आणि ज्यांचा तारप्रतीत परिशिष्ट ए आणि बी भय्वे देण्यात आला आहे, सिक्युरीटा प्रेयेशन अंड किल्फ्ट्रेज सिक्युरीटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम २ आणि कलम १३ यांच्या अनुसार ही सुचना वैधानिक सुचना मानण्यात यावी. आन्ही आणगापैकी सर्वांस याद्वारे सूचित करतो की वरील प्रमाणे नमुद्र करण्यात आलेली रक्तम अधिक त्यावरील व्याञ, शुल्क आणि अन्य आकार अदा ने करण्यात आल्यास सदरील कायद्याच्या कलम १३ आणि उप कलम (४) च्या अनुसार पुढील कार्यवाही करण्यास मुक्त असू.
- १४. आम्ही आपले लक्ष सदरील कायद्याच्या कलम १३ उप कलम (१३) कडे ठोधून घेऊ इच्छितो ज्याच्या अनुसार आपण क्रमांक १, क्रमांक २ आणि क्रमांक ३ यांना परिशिष्ट ए आणि बी मध्ये नमूद करण्यात आलेल्या मालमलांचे विक्री, लोव किंवा अन्य कोणरवाही माध्यमातून बैकेच्या लेखी पूर्व परवानगीच्या शिवाय हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात वेत आहे. आम्ही युढे असे नमूद करू इच्छितों की कायद्याच्या कलम १३ (१३) मध्ये नमूद करण्यात आलेल्या अर्टीचे उद्घंयन करणे हा सद्गील कायद्याच्या कलम २९ अनुसार टंडनीय अपराध आहे
- १५. कृषया कटुता टाळण्यासाठी मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेल्या मागणीची पूर्तता करावी. पूर्तता करण्यात कसूर केल्यास पुडील कार्यवाही करण्यात येईल ज्यास आपण जवाबदार असाल.

१६.) कृपया नोंद घ्यावी की आम्ही अन्य संरक्षित मालमत्ता तसेच अन्य मालमत्ता यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे

दिनांकः ०६/०७/२०२४ स्थळः मुंबई

१७. ही सूचना कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि कावद्याच्या अनुसार आम्हाला प्राप्त असलेल्या अधिकारांच्या अनुसार आहे आणि बांका तसेच वित्तीय संस्था यांना येणे असलेल् थकीत कर्जाची वसुली कायदा १९९३ च्या अनुसार आहे.

> कोटक महिंद्र बँक लिमिटेड यांच्या करीता, प्राधिकृत अधिकारी राहल गांगुर्डे, सहायक उपाध्यः

								3		
				परि	रशिष्ट -	. ए				
क्र.	एपीएसी		मालमत्ता			माल	मत्तांचा	सविस्तर तपशील		
<u>؟</u> .	सीइ ६६५१२३	१९२८१९१ - बांधकाम उपकरणे - हॉट मिक्स अस्फाल्ट प्लांट - लीनहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - सीबी अस्फाल्ट ड्रम मिक्स प्लांट सीएमएक्स १५०० एपी एपी लीनहॉफ			अनुक्रमांक सीआरटी /२०१६/ १०७२ जॉब क्रमांक एएसपी /२०१६/ १०१२			मॉडेल एलआयपीएल / एआरडी /००८/ १८-१९		एलआयपीएल / एआरडी /००८/ १८–१९
२.	सीइ ६६५२८२	प्लांट लीनहॉफ इं	८१९७ बांधकाम उपकरणे - हॉट मिक्स अस्फाल्ट लीनहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - सीबी ाल्टड्रम मिक्स प्लांट एमएसडी २०० एपी लीनहॉफ			अनुक्रमांक २१३३	एमएसडी २०० एपी		एलआयपीएल / एआरडी /००७/ १८-१९	
ą.	सीइ ६७२२०२	१९५१५२१ – बांधकाम उपकरणे. बेचिंग एंड मिक्सिंग प्लांट लीनहॉफ इंडिया प्रायव्हेट – सीबी युरोटेक वेट टाईप संगणकीय बेचिंग प्लांट इआर				अनुक्रमांक १७−१८ / एलआय ०५ एरोटेक पिटी (जॉव क्रमांक कन /२०१७ /१०१८)			૭ધ	एलआयपीएल / एआरडी /००७/ १८-१९
γ.	सीइ ७७४६७८	२२५१३७३ वांधकाम उपकरणे- पेव्हर - सिंगटन इंडिया - सीबी बोगळे इलेक्ट्रोनिक सेन्सर पेव्हर सुपर १४००			मशीन अनुक्रमांक डब्ल्यूव्हीवीएस १४०० सी७७६३०१८५ स्क्रीड क्रमांक (चेसी) २९ एवी ०४३४ इंजिन क्रमांक ८१ एम८४८४९४४२			सुपर १४००		980808E
۵.	सीइ ७८५९३२	प्लांट लीनहॉफ इंडि	उपकरणेहॉट मिक्स बा प्रायव्हेट लिमिटेड - फाल्ट हॉट मिक्स प्लां	सीबी १२४	अनुक्रमांक एएसपी /२०१९/ १९८१		टीएसडी १५००		एलआयपीएल / एआयइपीएल /००४/ १८–१९	
				परि	शिष्ट -	बी				
Ų	पीएसी	सुविधेचा व्याज दर	हप्ता	प्राप्त न इग हप्ता		येणे असलेला कायदेशीर खर्च		दंड		एकूण
सीई	७७४६७८	૧૭,૪૪, ૬૧૬. ૪૯	९०,४९,७९८.७३	४,६८,६८	8.08	8,82,744.40	٩,٩	२,४८,३३६.९७	٦,	२६,५९,९७८.४८
सीई	७८५९३२	२४,४७,८५३.५३	१,४४,२५,२३३.५४	६,६७,०९	છ. છદ્	१,४२,४५५.५०	१,६	९,३९,१२८.७६	з,	४६,२१,७३८.८०
सीई	500503	૨૪,૬૧,૮૪५. રૂધ	१,०४,४९,२४९.८२	७,४९,८३	0.40	٩,४९,७५६.५०	१ ,५	९,९१,८८०.२८	२,	૬૮,३२,५६१.५२
सीई	६६५२८२	૱૱,૬૬, १९૮. ૪૬	१,३७,७०,३९७.६४			8,88,860.00	२,०	५, ३६, ३१९.४८	з,	८२,४८,१९५.६१
सीई	६६५१२३	39,47,039.40	१,१४,२७,२२५.५५			9,89,800.40	۶,७	०,४२,७३२.७१	з,	१७,६४,१७०.२६
						एकूण येणे रक्तम दिनां	क०२/	०६/२०२४ रोजी	٩ 4,	હે કે, કેર્દ્વ, દે શ્રે કે. દેહ

ई-मेल : complianceofficer@zeemedia.esselgroup.com सीआयएन : एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाइट : www.zeemedia.in दूर. ०१२०–२५११०६४–७३

टपाली मतदान / ई-मतदान संबंधातील माहिती

कंपनी कायदा २०१३ च्या जर काही असल्यास अनुच्छेद १०८ व ११० व अन्य सर्व लागू तरतूदी अंतर्गत व च्या अंतर्गत नियम अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) मंत्रालय व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याद्वारे जारी लागू मार्गदर्शन / सर्क्युलर्स अनुसार कंपनीच्या सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड (''कंपनी'') यांनी टपाली मतदान प्रक्रिया/ इलेक्ट्रॉनिक माध्यम मार्फत मतदानच्या मार्गे टपाली मतदान सूचना (''सूचना'') मध्ये मांडलेला व्यवहार पार पाडण्यासाठी सभासदांची मंजूरी प्राप्त करण्यासाठी प्रस्तावित आहे, जे सभासदांना योग्य वेळी पाठविला जाईल.

एमसीए सर्क्युलर्स व अन्य लागू वैधानिक तरतूद यांच्या अनुसार ईलेक्ट्रॉनिक सूचनेची प्रत/प्रतिरूप यांच्यासह प्रक्रिया व ई-मतदानाकरिता सूचना कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसपंट्स (निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंट) यांच्यासह ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकत आहेत अशांना केवळ पाठविली आहे.

ई-मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास असक्षम असलेल्या भागधारक यांना सचना पाठविली आहे ती कंपनीस एमसीए सर्क्युलर्स अनुसार ई-मेल आयडी वर नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह व्यवस्था करावी. नोंदणीकरणाकरिता प्रक्रिया ई–मेल वर पाठविली आहे ती खालीलप्रमाणे :

तात्काळ नोंदणीकरणाकरिता :

भागधारक यांनी संबंधित सर्क्युलर्स अनुसार प्रत्यक्ष भागधारक यांना त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नाहीत अशांना अहवालासह पाठवावी व तात्काळ त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत करून कंपनी रजिस्टूर व ट्रान्सफर एजन्ट्स अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची लिंक https://linkintime.co.in/ emailreg/email_register.html वर क्लिक करावे व त्यानंतर खालील नोंदणीकरण ईमेल पाहावा व मार्गदर्शन करावे. ईमेल आयडी नोंदणीकरण यशस्वी पूर्ण झाल्यावर भागधारक यांनी ई-मतदान सक्षम करण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड सह ई-मतदानाकरिता प्रक्रिया व टपाली मतदान सूचनेची सॉफ्ट प्रत जोडावी. जर कोणत्याही चौंकशीकरिता ई-मेल आयडी नोंदणीकरणाकरिता भागधारक यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी पाठवावे वा ई-मतदान संबंधित चौंकशीकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) evoting@nsdl.co.in वर लेखी पाठवावे.

डिमॅट भागधारक यांच्याकरिता अस्थायी नोंदणीकरणाकरिता :

ई-मेल आयडीचे अस्थायी नोंदणीकरणाकरिता सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत करावे व डिमॅट धारक संबंधात संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासँह डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सद्वारे विहित प्रक्रिया पाहावी.

कंपनीने त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत केवळ त्यांचे हक्क बजावण्याकरिता अधिकार दिला आहे. सदर स्वरूपात सूचना व अन्य तपशील जर ई-मतदान प्रक्रियेच्या संबंधात असल्यास (ई-मतदाना मार्फत त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नसतील वा प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक असलेले सभासद) यांनी टपाली मतदान सूचनेचा भाग म्हणून करावे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.zeemedia.in वर इन्वेस्टर सेक्शनवर उपलब्ध आहे व तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमेवर उपलब्ध आहे. सदर सूचना एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता

सही/-

दिनांक : ८ जुलै, २०२४

रणजीत श्रीवास्तव कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. ए१८५७७

उपरोक्त परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतदींचे पालन करून, कंपनीच्या सदस्यांची १४४ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम दारे आयोजित केली जाईल आणि ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल.

सदस्यांनी नोंद घ्या की, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.bombaydyeing.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळा वर बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com, www.nseindia.com अनुक्रमे येथे आणि एनएसडीएल चे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

सदस्यांनी लक्षात घ्या की, कंपनीच्या संचालक मंडळाने ०६ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२४ आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रु.२ च्या दर्शनी मल्याच्या प्रति इक्विरी शेअरसाठी रु.१.२० (६०%) लाभांश देण्याची शिफारस केली आहे. आगोमी एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांश, बधवार, ०७ ऑगस्ट २०२४ (कट-ऑफ तारीख) पर्यंत समभाग धारण करणाऱ्य भागधारकांना, १४ ऑगस्ट २०२४ नंतर स्त्रोतावरील कर वजावटीच्या अधीन राहन दिला जाईल याद्वारे पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ मधील तरतदीनसार. सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर टान्सफर बुक्स गुरुवार. ०८ ऑगस्ट. २०२४ ते बंधवार. १४ ऑगस्ट. २०२४ पर्यंत (दोन्ही दिवसांचा समावेश) एजीएमच्या उद्देशाने आणि २०२३–२४ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी भागधारकांचा हक्क निश्चित करण्यासाठी बंद राहतील.

कंपनी एजीएम दरम्यान तिच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') आणि ई-व्होटिंग सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

लागू असलेल्या सेबी परिपत्रकांनुसार, १ एप्रिल २०२४ पासून, भौतिक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना लाभांश कंपनीद्वारे केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच दिला जाईल. पात्र भागधारकांनी कंपनी/आरटीए सोबत त्यांच्या संबंधित फिजिकल फोलिओसाठी त्यांचा पॅन, संपर्क तपशील (पिन आणि मोबाईल नंबरसह पोस्टल पत्ता), बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वा-क्षरी दिल्यानंतरच त्यांना अशी पेमेंट केली जाईल.

तमचा ई-मेल पत्ता डिपॉझिटरीज (जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील)/ कंपनी मध्ये , नोंदणीकृत नसेल (जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील), तर तुम्ही वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी नोंदणी करू शकता.

प्रत्यक्ष होल्डींग	फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डर नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन प्रत (समोर	
	आणि मागे) आणि ईमेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी पॅन कार्डची स्वयं-	
	साक्षांकित प्रत आणि खालीलपैकी कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-	
	साक्षांकित प्रत जसे की आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/निवडणूक	
	ओळखपत्र/पासपोर्ट मे.केफिन टेक्नॉलॉजीज, रजिस्ट्रार आणि कंपनीचे शेअर	
	ट्रान्सफर एजंट (''केफिन'') यांना einward.ris@kfintech.com येथे	
	विहित फॉर्म आयएसआर-१ देऊन विनंती पाठवावी. सदस्य आयएसआर-	
	१ फॉर्म डाउनलोड करू शकतात जो कंपनीच्या वेबसाइट <u>https://bombay-</u>	
	dyeing.com/forms.html वर उपलब्ध आहे.	
डीमॅट होल्डींग	कृपया डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी)	
	शी संपर्क साधा आणि तुमचा ई-मेल पत्ता नोंदणी करा.	
	<u> </u>	
आयकर कायदा, १	९६१ (''अधिनियम'') अंतर्गत, वित्त कायदा, २०२० सुधारित केल्यानुसार,	
१ एप्रिल २०२० रो	जी किंवा नंतर कंपनीद्वारे देय किंवा वितरित केलेले लाभांश सदस्यांच्या हातात	
करपात्र असतील.	त्यामुळे कंपनीने विविध श्रेणींसाठी विहित दरांवर सभासदांना दिलेल्या	
	रील कर (''टीडीएस'') कापून घेणे आवश्यक आहे. सदस्यांनी ०७ ऑगस्ट	
	त्यापूर्वी कायद्याच्या तरतुर्दीनुसार कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली आहे.	
	गर प्रक्रिया कंपनीच्या https://bombaydyeing.com/investor	
updates.html या	वेबसाइटवर उपलब्ध आहे.	
	दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड	
	सही/-	
ठिकाण : मुंबई	संजीव अरोरा	
		1 1

विनंती र की, प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधां दरसाल १२.९९% दराने त्यावरील पुढील व्याजासह येथील निशाणी 'जी' अशा दाव्याच्य पशिलानुसार २० फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या अधिक महत्त्वाच्या अटी आणि शर्ती (येथील निशाणी 'सी' आणि 'डी') आणि दिनांक २० फेब्र्वारी, २०१८ रोजीच्या पतसुविधा अर्ज प्रपत्राच्या अंतर्गत रु. २.९६.२५१.४३/- (रुपये दोन लाख शहाण्णव हजार दोनशे एकावण्ण आणि पैसे त्रेचाळीस मात्र) ची रक्तम वादींना चुकती करण्यासाठी आदेश आणि हुकूम द्यावेत. बी. वादाच्या खर्चाकरिता. तुम्हाला याद्वारे सदर बजावणीपासून दहा दिवसांत

सदर न्यायालयात तुम्ही हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते, कसूर केल्यास अशा दहा टिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वाटी रु २,९६,२५१.४३/- (रुपये दोन लाख शहाण्णव हजार दोनशे एकावण्ण आणि पैसे त्रेचाळीस मात्र आणि व्याज आणि विनंतीनुसार अशी रक्कम आणि पन्माननीय न्यायालयाच्या आदेशानसार व्याजासः रकत्रिकरिता खर्चाच्या रकमेकरिता हकूम मेळवण्यास हवकदार असतील.

जर तुम्ही तुमच्या करिता हजर झालात तर त्यानंत वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील न्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही सन्माननीय -यायालयाकडे वादाचा बचाव करण्यासाठी गरवानगी मागू शकता.

प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही सन्माननीय -यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो किंवा तुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर नुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळू शकेल. माझ्या हस्ते सदर सन्माननीय न्यायालयाच्य शिक्क्याने दिले

प्रदर दिनांक १४ ऑगस्ट, २०२३

प्रबंधकांकरित

(नगर दिवाणी न्यायालय, मंबई) तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी वा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा मिती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ालका विधी सेवा समिती यांचेकडन पात्रता कर्षांनुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध ाहे आणि जर तुम्ही पात्र असल्यास व मोफत विधी वा घेऊ इच्छित असल्यास आपण वरीलपैकी ोणत्याही विधी सेवा प्राधिकरण / समितीशी संपर्क रू शकता.

वादींकरिता वकील/सही पः वादींकरिता वकिलांद्वारे प्रमाणित केलेल्या सर्व ोडपत्रासह वादाची प्रत येथे जोडलेली आहे. पः सदर खटल्याची पढील तारीख आहे १/०७/२०२४. कृपया नगर दिवाणी आणि सत्र ायालय, बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर थेती आणि पुढील तारीख तपासा. ागा लिगल एलएलपी ादींकरिता वकील. ार्यालयाचा पत्ताः ५०२ ाहर बिझनेस सेंटर. ांदिवली स्टुडिओ जवळ, वई, मुंबई-४०००७२. नः ०२२-२८५७३८७० बाईल: ९८१९९८२३३४ ोल पत्ताः sachindaga2009@gmail.com

कंपनी सचिव

ठिकाण : नॉयडा दिनांक : ०८ जुलै, २०२४